

Ref/No/HDFCAMC/SE/2022-23/23

Date - June 2, 2022

	Department
Kind Attn: Head – Listing Department	Kind Attn: Sr. General Manager – DCS Listing
Mumbai – 400051.	Mumbai – 400001
Bandra Kurla Complex, Bandra (East),	Dalal Street,
Exchange Plaza, Plot C/1, Block G,	Sir PJ Towers,
National Stock Exchange of India Limited	BSE Limited

Sub: <u>Copy of Notice published in newspapers – 23rd Annual General Meeting to be held on</u> <u>June 29, 2022 through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OVAM)</u>

Dear Sir / Madam,

Pursuant to provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, please find enclosed herewith copies of newspaper advertisement containing the notice published by the Company with regard to captioned subject.

The said newspaper advertisements are also available on website of the Company, www.hdfcfund.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For HDFC Asset Management Company Limited

Sylvia Furtado Company Secretary

Encl: a/a

HDFC Asset Management Company Limited

A Joint Venture with abrdn Investment Management Limited

CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: "HDFC House", 2ndFloor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai-400 020 Tel.: 022 - 6631 6333 Fax: 022 - 6658 0203 Website: www.hdfcfund.com email: shareholders.relations@hdfcfund.com



SHRIRAM MUTUAL FUND

Shriram House, No. 4 Burkit Road, T. Nagar, Chennai - 600 017 Shriram Asset Management Company Limited (Investment Manager) Registered Office: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071. Tel: 91-33-23373012; Fax: 91-33-23373014; CIN: L65991MH1994PLC079874; Website: www.shriramamc.in

NOTICE-CUM-ADDENDUM

This is in furtherance to our notice dated May 23, 2022 published on May 24, 2022 ("Notice") on the proposed preferential issue by Shriram Assel Management Company Limited ("SAMCL") leading to acquisition of control [as defined in the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996] by Mission1 Investments LLC ("Mission1") in SAMCL, the asset management company ("AMC") of Shriram Mutual Fund, without change in the sponsor. In this respect, this is to inform you that the proposed allotment of the Subscription Securities* as defined in the Notice has been completed on May 27, 2022, in compliance with applicable law. The details of allotment are set out below:

Sr. Name of the allottees No.		Type of Securities No. of Securities		Face Value of Securities (in Rs.)	Amount (in Rs.)	
1.	Shriram Credit Company Limited ("SCCL")	Compulsorily Convertible Preference Shares ("CCPS")	50,00,00,000	1	50,00,00,000/-	
2. Mission1		Compulsorily Convertible Debentures ("CCDs")	18,800	10,000	18,80,00,000/-	
3.	Mission1	Convertible Share Warrants ("Warrants")	14,81,885	124.30	18,41,98,305.50/-**	
Tota	al				87,21,98,305.50/-	

CCPS, CCDs and Warrants will be converted to equity shares of the AMC simultaneously either (a) at the expiry of 18 months from the date of issuance of the Subscription Securities: or (b) SCCL and Mission1 electing to convert all the Subscription Securities into conversion shares by issuing a conversion notice to the AMC, whichever is earlier

** Rs. 4,60,49,576.38 (i.e., 25% of the total subscription amount of the Warrants) has been paid upfront, and the remaining Rs.13,81,48,729.12 (i.e. 75% of the total subscription amount of the Warrants) will be paid at the time of exercise of option

This notice cum addendum forms an integral part of the Statement of Additional Information ("SAI") of Shriram Mutual Fund

All other terms & conditions of the SAI, read with the addenda issued from time to time, if any, will remain unchanged.

For Shriram Asset Management Company Limited (Investment Manager of Shriram Mutual Fund)

Compliance Officer

For more information, please contact Shriram Asset Management Co. Ltd., CK-6, 2nd Floor, Sector II, Salt Lake City, Kolkata - 700 091 Tel: 033 2337 3012, Fax: 033 2337 3014, Email: info@shriramamc.in, Website: www.shriramamc.in

Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

1. Date

recommendation

Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place New Delhi-110 019 Tel: 011-41732000/41792800 Website: www.ifciltd.com

APPENDIX- IV A

[See proviso to rule 8(6)]

Place: Kolkata

आज़ादीक CIN: L74899DL1993GOI053677

अंमृत महोत्सव

NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provisos to rule 8(6 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (Under CIRP Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged and charged to the Secured Creditor, the constructive possession of which has been taken by the Ltd, NTCIL Real Estate Pvt Ltd, (Mortgagor & Corporate Guárantor), and Mr. Sunder Lal Dugai Mr. Manoj Toshniwal and Mr. Ramesh Chandra Bardia (Personal Guarantors).

The Reserve price and earnest money deposit in respect of respective mortgaged properties will be

	Lot No.	Reserve Price	EMD@10%	Description of Property and Mortgagor/Owner
	1.	Rs. 103.97 Crores	Rs. 10.40 Crores	8.90 acres situated and being part of Holding Nos.116(F) and 117(F), B.T. Road (Formerly Holding No.3, B.T. Road), within Ward No.8 of Panihati Municipality, District: North 24 Parganas, mortgaged by Arrow Vinimay Pvt Ltd. for Loan of Rs.100 crore
	2.	Rs. 85.75 Crores	Rs. 8.58 Crores	5.58 acres land situated at within Holding Nos.116(F) and 117(F), B.T Road (formerly Holding No.3, B.T Road), within Ward No.8 of Panihati Municipality, mortgaged by NTCIL Infrastructure Pvt.Ltd. for Loan of Rs.200 crore
	3.	Rs. 45.81 Crores	Rs. 4.58 Crores	3.32 acres land & 0.19 acre land situated at within Holding Nos.108(F), Nilganj Road, within Ward No.8 of Panihath Municipality, District: North 24 Parganas. Both mortgaged by NTCIL Real Estate Pvt Ltd. for Loan of Rs.200 crore.
	4.	Rs. 121.75 Crore	Rs. 12.18 Crore	9.89 Acres land, situated and being part of Holding Nos.116(F) and 117(F), B. T. Road (Formerly Holding No.3, B. T. Road), within Ward No.8 of Panihati Municipality, District: North 24 Parganas mortgaged by NTCIL Real Estate Pvt.Ltd. for Loan of Rs. 200 crore

(No known encumbrance(s) with respect to the above mentioned Immovable Properties) For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in IFCI Ltd.'s (Secure Creditor's) website i.e. www.ifciltd.com.

Authorised Officer Date: 01.06.2022 (IFCI Limited)

FORM G
MODIFICATION IN INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
(to be read with Form G dated 23.08.2021)

(Under Regulation 36A (1) of the Ins (Insolvency Resolution Process for	olvency and Bankruptcy Board of India Corporate Persons) Regulations, 2016				
FC	OR THE ATTENTION OF THE ELIG	IBLE RESOLUTION APPLICANTS FOR				
	Relevant pa					
1.	Name of the corporate debtor	KSK Water Infrastructures Private Limited				
2.	Date of Incorporation of Corporate Debtor	26th February, 2009				
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Hyderabad				
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U41000TG2009PTC062890				
5.	Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor	8-1-293/82/A/431/A, Road No. 22, Jubilee Hills, Hyderabad – 500033				
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	1st January, 2021				
7.	Date of invitation of expression of interest	Modification on 2nd June, 2022 (Published initially or 12th May, 2021 Amended subsequently on 28 th May 2021, 8th June, 2021, 7th August, 2021, 23rd August 2021, 13th October, 2021, 6th December, 2021, 20th December, 2021, 20th January, 2022, 4th Februar 2022, 2nd March, 2022, 2nd April, 2022, 2nd May2, 2022.				
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Eligible Resolution Applicants were identified in accordance with Detailed Invitation for Expressio of Interest dated 23rd August, 2021.				
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	Norms of ineligibility were as referred to in Detailed Invitation for Expression of interest.				
10.	Last date for receipt of expression of interest	The last date was on 7th September, 2021. No further extensions provided.				
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	Issued on 13th September, 2021				
12.	Last date for submission of objections to provisional list	18th September, 2021				
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	Issued on 28th September, 2021				
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	Issued on 18th September, 2021 to Eligible Resolution Applicants.				
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	Manner was as specified in Detailed Invitation for Expression of Interest. The Eligible Resolutio Applicants have been provided with relevant information				
16.	Last date for submission of resolution plans	2nd July, 2022 (As extended from earlier date of 2nd June, 2022) (subject to permissible extensions				
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	Only those resolution applicants whose name wa identified in final list of prospective resolution applicants pursuant to Form G dated 23.08.202 can submit resolution plan in manner laid down in the Request for Resolution Plan (RFRP).				
18.	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	7th July, 2022 (subject to permissible extensions)				
19.	Name and registration number of the resolution professional	Name: V. Venkatachalam Reg No.: IBBI/IPA-002/IP-N00267/2017-18/10780				
20.	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Name: V. Venkatachalam Registered Address: No. 12-13-205, Street No. 2, Tarnaka, Secunderabad – 500017 Registered E-mail: vaaranasivkchalam@gmail.com				
21.	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Correspondence Address: Same as Above Correspondence E-mail: ip.kskwipl@ibcprofessionalsolutions.com				

Detailed invitation for expression of

weblink: http://www.ksk.co.in/kwipl/

2nd June, 2022

interest was made available at following

For KSK Water Infrastructures Private Limited

V. Venkatachalarr Reg No.: IBBI/IPA-002/IP-N00267/2017-18/10780

Date: 2nd June, 2022

Place: Hyderabad

22. Further Details are available at or with

23. Date of publication of Form G

GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Registered Office: 73 A SDF - III, Seepz Andheri (East), Mumbai, Maharashtra - 400096; Ph. No.: 022-44884488; Fax: 022-28290603 Email ID: investors@giesl.in Website: www.giesl.in CIN: L40109MH2006PLC163731

Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC') for the Open Offer to the Shareholders of GI Engineerin Solutions Limited (hereinafter referred to as 'the Company' / 'Target Company') by Mr. Vishesh Gupta and Vrindaa Advance Materials Limited (hereinafter referred to as 'Acquirers') under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ('SEBI (SAST) Regulations, 2011').

May 31, 2022, Tuesday

1.	Date	Way 51, 2022, Tuesday					
2.	Name of the Company	GI Engineering Solutions Limited					
the Company		Open Offer to acquire upto 22,39,089 (Twenty Two Lakh Thirty Nine Thousand an Eighty Nine) Equity Shares representing 26.00% of the paid-up Equity Share Capits of the Target Company at a price of INR 10/- (Indian Rupees Ten only) per fully paid up equity share payable in cash					
4.	Name of the Acquirers	Mr. Vishesh Gupta Vrindaa Advanced Materials Limited					
5.	Name of the Manager to the Offer	Corporate Professionals Capital Private Limited					
7. IDC Member's relationship with the Company 8. Trading in the Equity shares/ other securities of the Company by IDC Members 9. IDC Member's relationship with the Acquirer 10. Trading in the Equity shares/ other securities of the Acquirer by IDC Members 11. Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable		Mr. Ganesh Acharya Mr. Manish Patel Ganesh Acharya is the Chairman of the Committee of Independent Directors ("IDC").					
		IDC members are only Independent Directors in the Company.					
		None of the IDC members have traded in any equity shares / other securities of the Company during a period of 12 months prior to the date of Public Announcement and since then till date.					
		The IDC members do not have any relationship with the Acquirers.					
		Not Applicable, as one of the Acquirer is individual and other one is unlisted public limited company.					
		Based on the review of the Public Announcement and the Detailed Public Statement issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers, IDC believe that the Open Offer is in accordance with SEBI (SAST) Regulations, 2011 and to that extent is fair and reasonable.					
		The shareholders should independently evaluate the offer and take their own informed decision. They are also advised to seek expert tax opinion before taking their decision in this regard.					
40	0	14 VIII 10 V					

12. Summary of reasons for Mr. Vishesh Gupta and Vrindaa Advanced Materials Limited have entered into a SPA dated March 04, 2022 with the Promoters of the Target Company/ Sellers for the acquisition of 33,89,116 (Thirty Three Lakh Eighty Nine Thousand One Hundred and Sixteen) Equity Shares representing 39.35% of the Paid-up Equity Share Capital of the Target Company of Face Value of INR 10.00/- (Indian Rupees Ten Only) at a price of INR 5.08/- (Indian Rupees Five and Eight Paisa Only) per Equity Share of the Target Company aggregating to INR 1,72,16,710/- (Indian Rupees One Crore Seventy Two Lakh Sixteen Thousand Seven Hundred and Ten Only) to be paid in cash, which has triggered the requirement to make Open Offer under Regulation 3(1) and Regulation 4 of SEBI (SAST) Regulations, 2011. The Equity Shares of the Company are listed and traded on the bourses of BSE and

NSE and are not frequently traded within the meaning of definition of 'frequently traded shares' under clause (j) of Sub-Regulation (1) of Regulation 2 of the SEBI (SAST) Regulations) on BSE. The Offer Price of INR 5.15 (Indian Rupees Five and One Five Paisa only) is justified,

in terms of Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, being the highest of the following:

S. No.	Particulars	Price
(a)	The highest negotiated price per share of the target company for any acquisition under the agreement attracting the obligation to make a public announcement of an open offer	
(b)	The volume-weighted average price paid or payable fo acquisition by the Acquirers along with their persons acting in concert during 52 weeks immediately preceding the date of Public Announcement	ı
(c)	The highest price paid or payable for any acquisition by the Acquirers along with their persons acting in concerts during 26 weeks immediately preceding the date of the Public Announcement	
(d)	The volume-weighted average market price of shares for a period of sixty trading days immediately preceding the date of the public announcement as traded on the stock exchange where the maximum volume of trading in the shares of the target company are recorded during such period, provided such shares are frequently traded	since the equity shares of the Target Company
(e)	The Equity Shares are not frequently traded, the price determined by the Acquirer and the Manager to the Offe considering valuation parameters including book value comparable trading multiples, and such other parameters are customary for valuation of shares of such companies	
Oth	ar Parameters Rased on the	audited financia

comparable trading multiples, and such other parameters as are customary for valuation of shares of such companies					
Other Parameters	Based on the audited financial data for quarter ending on September 30, 2021				
Value per share as per Net Asset Value Method	INR 5.08				
Comparable Trading Multiples Value and Other Valuation Parameters	Not Applicable				
Source: As certified by Mr. SS Bhambra (Membership Number 093443) Partner of M/s. Raj Madhu & Co., Chartered Accountants (UDIN: 22093443ADWRZW5910) having office at 53, (G.F) Vinoba Puri, Lajpat Nagar - II, New Delhi - 110024; Tel. No.: +91-11-29840963; Fax No.: NA; Email ID: bhambrass@gmail.com vide certificate dated March 01, 2022.					
In view of the parameters considered and presented in table above and in the opinion of the Acquirers and Manager to the Offer, the Offer Price of INR 5.15/- (Indian Rupees Five and One Five Paisa Only) per share is justified in terms of Regulation 8 of the SEBI (SAST) Regulations.					

highlighted "To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Company under the Takeover Code

The Committee of Independent Directors of

Place: Mumbai. Maharashtra Date: May 31, 2022

13. Details of Independent Advisors,

14. Any other matter(s) to be None

f any.

Ganesh Acharya Chairperson - Committee of Independent Directors

LEENA CONSULTANCY LIMITED

Registered Office: 123, Floor-1, Phiroz Jeejeebhoy Towers, Bombay Stock Exchange, Dalal Street, Fort, Mumbai-400 001 Contact No.:+91 22 2272 4302 | E-Mail ID: leenaconsultancy@yahoo.co.in | Website: www.leenaconsultancy.in

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") on the Open Offer to the Public Shareholders of Leena Consultancy Limited ("LCL"/"Target Company") under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ["SEBI (SAST)

I	Regu	lations, 2011"]:							
I	1)	Date	June 01, 2022						
I	2)	Name of the Target Company ("TC")	Leena Consultancy Limited						
	3)	Details of the Offer pertaining to TC	The Offer is made by the Acquirers in terms of Regulation 3(1) and Regulation 4 of SEBI (SAST) Regulations, 2011 for acquisition up to 13,28,600 Equity Shares of ₹10 each (Rupees Ten only) representing 26% of the Emerging Voting Capital of the Target Company at a price of ₹10 (Rupees Ten only) per Equity Share from the Public Shareholders of the Target Company in terms of SEBI (SAST) Regulations, 2011.						
l	4)	Name of the Acquirers	1) Mr. Sundeep Mahendra Sanghavi : Acquirer 1 2) Mr. Punit Devendra Shah : Acquirer 2						
	5)	Name of the Manager to the Offer	Mark Corporate Advisors Private Limited (SEBI Reg. No.: INM000012128)						
l	6)	Members of the Committee of Independent Directors	1) Mr. Kirankumar Navinchandra Shukla : Chairman						
	7)	IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any	2) Mr. Sunil Satyanarayan Sharma : Member IDC members are Independent Directors on the Board of the Target Company. They do not have any Equity Holding in the Target Company. None of them have entered into any other contract or have other relationship with the Target Company.						
l	8)	Trading in the Equity shares/other securities of the TC by IDC Members	No trading in the Equity Shares of the Target Company has been done by any of the IDC Members.						
	9)	IDC Member's relationship with the Acquirers (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any							
	10)	Trading in the Equity Shares/other securities of the Acquirers by IDC Members	Not Applicable						
	11)	Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable	IDC is of the view that Open Offer is fair and reasonable.						
	12)	Summary of reasons for recommendation	IDC has reviewed (a) The Public Announcement ("PA") dated April 19, 2022 in connection with the Offer issued on behalf of the Acquirers (b) The Detailed Public Statement ("DPS") which was published on April 26, 2022 and (c) The Letter of Offer ("LoF") dated May 27, 2022. Based on the review of PA, DPS and LoF, the IDC is of the opinion that the Offer Price of ₹10 per equity share for public shareholders offered by the Acquirers (more than the highest price amongst the selective criteria						
			mentioned under Justification of Offer Price) is in line with the regulation prescribed by SEBI under the Regulations and prima facie appears to be justified. However, the Public Shareholders should independently evaluate the Offer and take informed decision in the matter.						
	13)	Details of Independent Advisors, if any	None						
	14)	Any other matter(s) to be highlighted	None						
ı	To the	hact of our knowledge and bolief after	or making proper enquiry, the information contained in or accompanying this						

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations, 2011

> For and on behalf of The Committee of Independent Directors of Leena Consultancy Limited

Place: Mumbai Date: June 01, 2022 Kirankumar Navinchandra Shukla Chairman-IDC

HDFC

HDFC Asset Management Company Limited A Joint Venture with abrdn Investment Management Limited CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 6631 6333 • Fax: 022 6658 0203 E-mail: shareholders.relations@hdfcfund.com • Website: www.hdfcfund.com

NOTICE AND INFORMATION REGARDING 23rd ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 23rd Annual General Meeting (AGM) of the Members of HDFC Asset Management Company Limited ('the Company') would be held on Wednesday, June 29, 2022 at 3.00 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 21/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and December 14, 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations).

Dispatch of Annual Report:

Members may note that the Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 along with Notice convening the AGM will be sent only through email to all those Members whose email address are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MCA Circulars and Listing Regulations. The AGM Notice and the A Report will also be made available at:

- (i) Company's website at www.hdfcfund.com
- (ii) Websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com
- (iii) Website of Registrar and Share Transfer Agent of the Company, M/s. KFin Technologies Limited (KFintech) (Formerly known as KFin Technologies Private Limited) at https://evoting.kfintech.com/

2. Manner of registering / updating email addresses: Members holding shares in physical form and who have not yet registered / updated their email

address are requested to promptly notify in writing in Form ISR-1 along with the supporting documents for registering / updating the same with KFintech at Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana or by email to einward.ris@kfintech.com from their registered email id. Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered / updated their email address are requested to get their email address registered / updated with their respective DP.

Manner of casting vote through e-voting:

The instructions for attending the meeting through VC / OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the AGM. The AGM Notice contains detailed instructions for casting votes through e-voting for members holding shares in physical form / dematerialized mode and for those members who have not registered their email addresses either with the Company or the respective DPs. Please note that Members who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting system available during the AGM.

Dividend:

Place: Mumbai

Date: June 1, 2022

Members are requested to note that a dividend of Rs. 42/- per equity share has been recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended March 31, 2022, subject to the approval of the members at the AGM. The dividend, if approved by the members, will be paid from the day after the AGM scheduled on June 29, 2022. Pursuant to Regulation 42 of the Listing Regulations and Section 91 of the Act and the rules made thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, June 11, 2022 to Wednesday, June 29, 2022 (both days inclusive) for determining the entitlement of the members to the dividend, if declared, for the financial year ended March 31, 2022.

Members are also requested to note that pursuant to the Income-tax Act, 1961 as amended by the Finance Act, 2022, the dividend income will be taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to shareholders at the prescribed rates. Further details on TDS on dividend are provided on the Company's website at https://www.hdfcfund.com/about-us/governance/dividend.

Manner of registering mandate for receiving dividend electronically:

Members holding shares in physical form and who are yet to register / update their bank account details for electronic receipt of dividend amount directly into their bank accounts are requested to submit Form ISR-1 alongwith the supporting documents to KFin Technologies Limited for updation of bank details. The format of Form ISR-1 is available on the Company's website at https://www.hdfcfund.com/information/forms-physical-shareholders.

Members holding shares in dematerialized mode are requested to get their bank account details registered / updated with their respective DP, with whom they maintain their demat accounts.

In case of any query with regard to registration / updation of email address or bank account details or matters related to TDS on dividend, members may contact the Company by sending an email at shareholders.relations@hdfcfund.com or KFintech at einward.ris@kfintech.com.

For HDFC Asset Management Company Limited

Sylvia Furtado Company Secretary ACS: 17976

टीटीसी इंडस्टीयल एरिया, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८ नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन एलिस ब्रिजजवळ, अहमदाबाद ३८०००६

ताबा नोटीस

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बॅक लि.** (पूर्वीची यूटीआय बॅक लि.) चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/गहाणदार **१) मे. शक्ती** ट्रेडिंग कं., (कर्जदारी संस्था) २) श्री. सनी मूकेश शहा (जामीनदार) ३) श्री. मोहम्मद हानिफ युसूफ शेख (जामीनदार) ४) सौ. सीमा अय्याज मणियार (गहाणदार/ जामीनदार) यांना दि. १४/११/२०१९ रोजी मागणी नोटीस बजावली होती की त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रु. १,०४,४९,२३१.०३/- (रू. एक कोटी चार लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकतीस आणि पैसे तीन फक्त) दि. १०/१०/२०१९ रोजी (दि. ३०/०९/२०१९ पर्यंत

दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार/सह-कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा दि. ३१/०५/२०२२ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे

आकारले जाणारे व्याज समाविष्ट), त्यावरील करारानुसार होणारे सदर रक्कम परत करेपर्यंचे व्याज

अधिक सर्व किंमत, आकार आणि खर्च यांसहीत अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६०

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो ऑक्सिस बँक लि. (पूर्वीची यूटीआय बँक लि.) यांना येणे असलेली रक्कम रु. १,०४,४९,२३१.०३/- (रू. एक कोटी चार लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकतीस आणि पैसे तीन फक्त) दि. १०/१०/२०१९ रोजी (दि. ३०/०९/२०१९ पर्यंत आकारले जाणारे व्याज समाविष्ट), त्यावरील करारानुसार होणारे सदर रक्कम परत करेपर्यंचे व्याज अधिक सर्व किंमत, आकार आणि खर्च यांसहीत अशा सर्व

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ सब ु सेक्शन(८) च्या सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

मालमत्तेचे वर्णन

बांद्रा शाखा : १४३, पॉलिन सिस्टर्स सोसायटी, हक्कासन रेस्टॉरंट समोर, वॉटर फिल्ड रोड, बांद्रा (प), मुंबई

४०००५० ई मेल :- bandra@indianbank.co.in

ाजनायः नुवा मागणी सूचना दिनांकः १ हे. ७.५,०२० से सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाज्ञियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसीसेंट ऑफ सिक्युरिटी मागणी सूचना

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

पत्ताः र/ये फ्लॅट क्र. ८०३, रहेजा टिपको हाईट्स, राणी सती मार्ग, पासपोर्ट ऑफिस जवळ, मालाड पूर्व, मुंबई

पत्ताः र/ये, उमाकांत चौधरी यांचा मुलगा, चानपुरपत्ती, बासैथा, बासैथा चंदपुरा, मधुबानी विहार- ८४७१०२.

र/ये, उमाकांत चौधरी यांचा मुलगा, २१०३, टॉवर बी, रुस्तमजी एलान्झा माईंडस्पेस, मालाड पश्चिम, मुंबई

पत्ता: र/ये, ए-७०२, विद्या नगर, एसबीआय ऑफिसर्स कार्ट्स, एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम), मुंबई

महोदय/महोदया, विषय : इंडियन बँक बांद्रा शाखेकडील तुमचे कर्ज खाते क्रमांक ६५८३८८८७७९ आणि ६६२६०२२२५० च्य

तुम्ही १ ले तुम्ही वैयक्तिक आणि गहाणदार आहात. तुम्ही पहिले यांनी घेतलेल्या कर्ज खात्याकरीता तुम्ही २ रे आणि ३रे

तुमच्या विनंतीवरुन, बँकिंग बिझनेसच्या दरम्यान खालील सुविधा तुम्हाला मंजूर करण्यात आल्या आणि तुमच्याकडून त्या

दस्तावेजांचा प्रकार

करीता डिमांड प्रॉमिसरी नोट, **बी)** डी-१२८- **श्री. रणजीत झा** यांच्या द्वारे निष्पादीत

२३.११.२०१७ दिनांकीत टर्म लोन करार, **सी) श्री. नितीपाल सिंग सिसोडिया** यांच्या द्वारे

नेष्पादीत २३.११.२०१७ दिनांकीत हमीचा करार**, डी) डी ३२– श्री. रणजीत झा** यांच्या द्वारे

ए) डी१- श्री. रणजीत झा यांच्या द्वारे निष्पादीत २१.०४.२०१८ दिनांकीत रु. ३४,५६,०००/

करीता डिमांड प्रॉमिसरी नोट, **बी) डी-१२८- श्री. रणजीत झा** यांच्या द्वारे निष्पादीत

२१.०४.२०१८ दिनांकीत टर्म लोन करार**, सी) श्री. प्रमोद कुमार चौधरी** यांच्या द्वारे निष्पादीत

२२.-४.२५० म्यानाय प्रायान करा, **सा** / श्रा. असाय कुमार चावरा याच्या द्वार ाच्यादा २१.०४.२०१८ दिनांकीत हमीचा करार, **डी) डी ३२- श्री. रणजीत झा** यांच्या द्वारे निष्यादीत समतुल्य गहाणच्या निर्माणाकरीता पक्षकाराकडून निश्चितीचे पत्र अ

नेष्पादीत समतुल्य गहाणच्या निर्माणाकरीता पक्षकाराकडून निश्चितीचे पत्र अ

१. फ्लॅट क्र. क्यु-१०३ (२बीएचके), १ ला मजला, विंग क्यु ३, इमारत झिशान स्टार आर्केड, अमोल

नगर, नायगाव पूर्व, गाव जुचंद्र, तालूका वसई, जि. पालघर - ४०१२०२, मोजमापित ६३० चौ.फू.

२. फ्लॅट क्र. ४०२ (बीएचके), ४ था मजला, मोजमापित ४८८ चौ.फू. चटई क्षेत्र, ए विंग, ला बेलेझा

नावे ज्ञात इमारत, संत गाडगे महाराज मार्ग पुढे, काजुपाडा, दिहसर, ऋशिवन, बोरिवली (पूर्व), मुंबई

व्याजासह एकत्रित रक्कम चुकती करण्यासाठी वारंवार विनंती करुनही तुम्ही सगळ्यांनी जे संयुक्तपणे आणि

वेगवेगळी बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानसार कसर केली आहे.

कर्ज खाते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक

१२.०५.२०२२ रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम रु. १,११,१८,२३९.००/- (रुपये एक करोड

अकरा लाख अठरा हजार दोनशे एकोणचाळीस मात्र मात्र) आणि सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट २००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा

कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलेली/बँकेंद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही

त्यामुळे तुम्ही सर्व आणि प्रत्येकाला कलम १३(२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर

तारखेपासून प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर तारखेपासून व्याजासह एकेत्रित १२.०५.२०२२ रोजीसची रु.

१,११,१८,२३९.००/- (रुपये एक करोड अकरा लाख अठरा हजार दोनशे एकोणचाळीस मात्र मात्र)

ची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार ठरल्यास बँकेला सदर ॲक्ट

अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिचा हक्क वापरणे भाग

पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील

खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये तिच्या अधिकाराचा वापर

सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे पालन करण्यास तुम्ही कसूर केल्यावर बँक

कपया नोंद्र घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतदींनमार बँकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय

सदर सूचनेच्या तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मत्तेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या)

नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ऑफ

क्रेंडिट आणि थकीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला

निम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सूचना जारी करण्यासाठी

१. फ्लॅट क्र. क्यु-१०३ (२बीएचके), १ ला मजला, विंग क्यु ३, इमारत झिशान स्ट्रार आर्केड, अमोल

नगर, नायगाव पूर्व, गाव ज्चंद्र, तालूका वसई, जि. पालघर – ४०१२०२, मोजमापित ६३० चौ.फू.

२. फ्लॅट क्र. ४०२ (बीएचके), ४ था मजला, मोजमापित ४८८ चौ.फू. चटई क्षेत्र, ए विंग, ला बेलेझ

नावे ज्ञात इमारत, संत गाडगे महाराज मार्ग पुढे, काजुपाडा, दहिसर, ऋशिवन, बोरिवली (पूर्व), मुंबई

ॲक्ट अंतर्गत तिच्या हकाचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल

मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे :

तत्वानुसार <mark>११.०५.२०२२</mark> पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

- श्री. रणजीत झा यांच्या द्वारे निष्पादीत २३.११.२०१७ दिनांकीत रु. ८२,५०,०००/

एचएल-फेस्ट-रेसि ७५एल-एमसीलआर-१व्हाय

आयबीएचएल-रेसि-फ्लोट७५एल-एमसीएलआर-न्यु

तुम्ही पहिले सदर प्रत्येक कर्ज सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत:

सदर कर्जाच्या परतावा खालील गहाण/तारणगहाणादारे प्रतिभत आहे.:-

१३.०५.२०२२ पासून मान्य केलेल्या दराने पुढील व्याज इतकी आहे.

र/ये ९०२, टॉवर २, रहेजा टिपको हाईट्स, राणी सती मार्ग, पासपोर्ट ऑफिस जवळ, मालाड पूर्व, मुंबई ४०००९७.

फ्लॅट नं. ४२, ४ था मजला, बिल्डींग नं. २४, आनंद सागर सीएचएसएल, के सी चंद्रा मार्ग, लिलावती हॉस्पिटल जवळ, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा पश्चिम, मुंबई - ४०००५०

दिनांक: ३१/०५/२०२२ ठिकाण : बांद्रा, मुंबई

इंडियन बैंक

१. श्री. रणजित झा (कर्जदार आणि गहाणदार)

मोबा: ९७६९५४३९२९ २. प्रमोद कुमार चौधरी (हमीदार)

४०००६५. मोबा-९९८७०१७०४४

३. श्री. नितीपाल सिंग सिसोडिया (हमीदार)

मोबा- ९९८७०१७०४४

अनु क्र.

सुविधेचा प्रकार

. एचएल-फेस्ट

रेसि ७५एल-

१व्हाय

२. आयबीएचएल

फ्लोट७५एल-

करेल.

उपायांना बाधा न आणता आहे.

बोलाविण्याचा हक्क राखून ठेवला आहे.

बँकेचे यथायोग्य प्राधिकृत अधिकारी आहेत.

दिनांक : ०२.०६.२०२२, ठिकाण: मुंबई

अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.

ठिकाण : मुंब

र्फ. ८२,५०,०००/-

Indian Bank

ALLAHABAD



Andhra Corporation

गोरेगाव (पश्चिम) ब्रांच: १ला मजला, कृष्ण अंबिका आर्केड, एस.व्ही. रोड आणि आरे रोडचे जंक्शन, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०००६२, महाराष्ट्र. दर.: ०२२-२८७२४२४९, २८७३८५९४, २८७६४१७० ईमेल: ubin0531715@unionbankofindia.bar

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)[नियम-८(१)]

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया,** १ला मजला, कृष्ण अंबिका आर्केड, एस.व्ही. रोड आणि आरे रोडचे जंक्शन, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०००६२, महाराष्ट्र चे प्राधिकृत अधिकारी या गत्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १६.०३.२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. अ**ब्दल रजाक दाऊ**द शेख आणि श्रीमती रेश्मा अब्दुल रजाक शेख याँना सदर सूचनेत नमूद रक्कम रु. ६९,९९,८३३.९७/-(रुपये एकोणसत्तर लाख नव्यान्नव हजार आठशे तेहेतीस आणि सत्त्यान्नव पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला सदर ॅ ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू

नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. ६९,९९,८३३.९७/ - आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील . तारण मत्तेच्या भरण्याकरीता कर्जदारासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-

कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. सी-४०३, सर्व्हे क्र. १६, ४थ<mark>ा मजला, सी-विंग, इमारत</mark> क्र. १, अशोक नगर, अशोक नगर को-

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस क्र. २७, २७/१ ते १८, गाव तुंगा, तालुका साकी नाका पोस्ट, मरोळ मिलिटरी रोड लगत, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२ आणि जिल्हा मुंबई उपनगरच्य समाविष्टित मिळकतीचे ते सर्व भाग. सीमाबद्धता: उत्तरेला - १ए आणि १बी विंग्स/मिलिटरी रोड द्वारे, दक्षिणेला - १डी आणि १ई विंग्स, पूर्वेला - अशोक नगर इमारत क्र. ०२; पश्चिमेला - मिठी नदी

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई युनियन बँक ऑफ इंडिया

द्वारा तिचे प्राधिकत प्रतिनिधी. निलेश बिडये.

कंपनी अधिनियम, १९५६ आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४६ च्या तरतुदीन्वये स्थापित आणि नोंदणीकृत बँकिंग कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर.

जी७, चिंतामणी अपा., विंग बी, आरएनपी पार्क, जेसल पार्क, भाईंदर (पू.), काशि विश्वनाथ सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या प्रतिवादींद्वारे

सन्माननीय न्यायाधिश **श्री. एस.एन. साळवे** यांच्यासमोर प्रचलित होणार आहे. ए. घोषित करावे की, २७ **जून, २०१७** रोजीसची **रु. ४,३०,१७८.६०/ (रुपये चार लाख**

वरील नमूद दाव्याच्या तपशिलानुसार वार्दीना प्रतिवादीद्वारे देय आणि थकीत आहे. बी. वसुली आणि/िकंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून दरसाल २४% वैधानिक दराने व्याजासह एकत्रित वरील नमूद दाव्याच्या तपशिलानुसार २७ जून, २०१७ रोजीसची रु.

मंजर करावा सी. वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने वादीच्या दाव्याला सुरक्षित करण्यासाठी आदेशामध्ये सदर सन्माननीय न्यायालयाच्या समाधानासाठी दावा वाद अशा २७ जून,

२०१७ रोजीसची रु. ४,३०,१७८.६०/- (रुपये चार लाख तीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि पैसे साठ मात्र) च्या रकमेसाठी दोन आठवड्यात किंवा सदर सन्माननीय न्यायालयानुसार योग्य आणि बरोबर वाटेल अशा अन्य वेळेत तारण सादर करण्यासाठी प्रतिवादीना आदेश आणि निर्देश द्यावेत.

असलेल्या आणि/किंवा मालकीच्या सर्व मत्ता सन्माननीय न्यायालयानसार अशा अन्य तारखेस किंवा विद्यामान वादाच्या तारखेस शपथेवर अधिसूचित/दर्शविण्याचे प्रतिवादीना आदेश आणि

न्यायनिर्णयापर्वी जप्ती करण्यासाठी सदर सन्माननीय न्यायालयाने आदेश द्यावा एफ. विद्यमान वादाची सनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने सदर सन्माननीय ऱ्यायालयाने कृपा करुन प्रतिवादींना सदर सन्माननीय न्यायालयात त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचे

निर्देश द्यावेत आणि सदर प्रतिवादींना पुढे सदर सन्माननीय न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत न सोडण्याचे पुढील निर्देश द्यावेत जी. सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन प्रतिवादींनी दर्शविलेल्या इतर मत्ता आणि मिळकर्तीसह

निकाली काढणे, विक्री, हस्तांतर, बोजा, कोणताही प्रभार निर्माण करणे किंवा अन्यथा व्यवहार करण्यापासून प्रतिवादी स्वतः, त्यांचे नोकर आणि एजंट किंवा प्रतिवादींच्या मार्फत, अन्वये किंवा वतीने दावेदार त्रयस्थ पक्षकारांना प्रतिबंध करणारा कायमचा आदेश आणि निषेधाज्ञा मंजूर करावी. एच. विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने प्रतिवादी आणि त्यांचे एजंट, नोकर इ. यांना सदर सन्माननीय न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांच्या कोणत्याही मिळकती हस्तांतर, अन्य संक्रमण, बोजा किंवा अन्यथा विभागणी करण्यापासून सदर सन्माननीय

आय. विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्यामेु सदर सन्माननीय ायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय दर्शविलेल्या स्थावर आणि जगम मिळकतीवर आणि अश मत्तेच्या खऱ्या आणि योग्य मूल्यांकनासह त्याच्या स्थावर, जंगम मत्ता, येणी, बुक डेब्टस् गुंतवणुका, बँक खाते इ. सह त्यांच्या संपूर्ण मत्ता दर्शविण्याचे प्रतिवादीना निर्देश द्यावेत आणि जप्त ु आणि विक्री करण्याचे निर्देश द्यावेत आणि सदर विक्रीतून वसूल झालेली रक्कम त्यांच्या दाव्याच्या विनियोगाकरिता वाटीकडे जमा क्रमण्याचे निर्देश सावेत

जे. विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने प्रतिवादी, त्यांचे एजंट, नोकर इ. यांना सदर सन्माननीय न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांच्या जंगम मिळकती, विद्यमान मत्ता तसेच स्थावर मिळकती हस्तांतर, अन्य संक्रमण, बोजा किंवा अन्यथा विभागणी करण्यापासून सदर सन्माननीय न्यायालयाच्या निषेधाज्ञेच्या आदेशाद्वारे प्रतिबंध करावा.

दिवाणी प्रक्रियेच्या संहितेच्या आदेश ४० अन्वये सर्व अधिकारांसह प्रतिवादीच्या स्थावर मिळकती तसेच विद्यमान मत्तेसंदर्भात न्यायालयीन प्रापकांची नियुक्ती करावी आणि त्याची विक्री प्रक्रिया त्यांच्या थकबाकीच्या विनियोगाकरिता वादीना सोपवावी.

एल. विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने घोषित केलेल्या मिळकतींच्या संदर्भात न्यायालयीन प्रापकांची नियक्ती करावी आणि तिच्या विक्रीच्या अधिकारासह दिवाणी प्रक्रियेच्या संहितेच्या आदेश ४० अन्वये सर्व अधिकार द्यावेत आणि त्याची विक्री प्रक्रिया

. एन. सदर प्रकरणाचे वास्तव आणि परिस्थितीनुसार योग्य आणि उचित वाटतील अशा पुढील आणि

अन्य अनुतोषांकरिता.

ओ. वादी बँकेच्या नावे वादाचा खर्च पुरविण्यासाठी.

सदर दिनांक १७ मे, २०२२.

पत्ता: विधी पार्टनर्स, वकील, तळमजला, कन्स्ट्रक्शन हाऊस, ५, वालचंद

हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४००००१.

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात दिंडोशी (बोरिवली विभाग) दिवाणी वाद क्र. २५६ सन २०१८

आयसीआयसीआय बँक लि.,

चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदा- ३९०००७, गुजरात येथे आणि जिचे कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई- ४०००५१ येथे.

माधवी शिगवण.

१७.०८.२०२२ रोजी स. ११ वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क्र. ३ मधील पीठासिन

तीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि पैसे साठ मात्र) ची एकूण रक्कम वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून द.सा. २४% वैधानिक दराने व्याजासह एकत्रित

४,३०,१७८.६०/ - (रुपये चार लाख तीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि पैसे साठ मात्र) ची एकूण रक्कम वादीना चुकती करण्यासाठी प्रतिवादीना निर्देश देणारा प्रतिवादींच्या विरोधात हुकूम

डी. विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने सदर प्रतिवादींच्या नावे

ई. सदर वेळेत प्रतिवादी तारण सादर करण्यास कसरवार ठरल्यास सदर सन्माननीय न्यायालयाने प्रतिवादीद्वारे शपथेवर दर्शविलेल्या प्रतिवादीच्या मिळकतीची जप्ती मंजर करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया १९०८ च्या संहितेच्या XXI नियम ४३ आणि आदेश XXXVII नियम ५ च्या तरत्दीन्वये

न्यायालयाच्या निषेधाज्ञेच्या आदेशाद्वारे प्रतिबंध करावा.

के. विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने विक्रीच्या अधिकारासह

त्याच्या थकबाकीच्या विनियोगाकरिता वादीना सोपवावी.

एम. वरील विनंती खंडाच्या अटीमध्ये अंतरिम आणि अधिअंतरिम अनतोष मंजर करावेत.

श्री/मेसर्स.,वादींकरिता वकील

नगर दिवाणी न्यायालय दिंडोशी येथील

प्रबंधकांकरित

is now 93 years old!

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे कणेर, तालुका वसई, जिल्हा पालघर, येथिल **१** सर्व्हे नं. ५२, क्षेत्र ०–८१–९ हे. आर., २) सर्व्हे न ६० अ, हिस्सा नं. ६, क्षेत्र ०–०२–८ हे. आर., ३ सर्व्हे नं. ६० अ, क्षेत्र ०–२५–९ हे. आर., पो. ख o—o२—४ हे. आर. ४) सर्व्हे नं. ६o अ, हिस्सा न 9४, क्षेत्र ०–०३–० हे. आर., **५**) सर्व्हे नं. ६० ३ हिस्सा नं. १०, क्षेत्र ०–४६–५ हे आर., पो. ख o—o६—9 हे. आर., ६) सर्व्हे नं. ६४, हिस्सा नं. ' अ, क्षत्रे ०–४५–० हे. आर., पो. ख. ०–०२–० ह आर., ७) सर्व्हे नं. ६३, हिस्सा नं. ३, क्षत्रे o–१३–८ हे. आर., पो. ख. o–o१–५ हे. आर क. ९ ते ७ मधील संपूर्ण जमीन मिळकत, ८) सर्वे नं. ५५, क्षत्रे ०–५२–३ हे. आर., ९) सर्व्हे नं. ५१ क्षेत्र ०–१८–२ हे. आर., १०) सर्व्हे नं. ४६, क्षत्रे o–३६–४ हे. आर., पो. ख. o–o४–o हे. आर 99) सर्व्हे नं. ६०, क्षत्रे ०–१८–६ हे. आर., १२ सर्व्हे नं. ६०, हिस्सा नं. अ २, क्षत्रे ०–०६–१ ह आर., १३) सर्व्हे नं. ६०, हिस्सा नं. अ, क्षत्रे 9–9८–३ हे. आर., 9४) सर्व्हे न. ६०, हिस्सा न अ, क्षत्रे **०–१९–६** हे. आर., पो. ख. ०–०२–४ हे आर. क. ८ ते १४ मधील क्षत्रे १–१२–०० : आर. जमीन मिळकत हया जमीन मिळकती आमर अशिल श्री. सुनिल देवा केवट हयांनी मुळ मालव श्री. जनार्दन गोपाळ जाधव, श्री. सुकूर शिनवा जाधव, श्री. निखील तलवार, श्री. भगवान केशव जाधव व इतर हयांच्याकडून वेगवेगळय साठेकरार व कुलमखुत्यारपत्राने कायम विकत घेण्याचा करार केलेला असून सदर मिळकतीर्च माबे दला रक्कम मुळ मालक आमर्च अशिलांकडून घेवून पावले आहेत. असे असता मुळ मालक श्रीजनार्दन गोपाळ जाधव, श्री. सुकू शेनवार जाधव, श्री. निखील तलवार, श्री. भगवा केशव जाधव व दतर हे आमच्या अशिलांच्य संमतीशिवाय सदर जमीन मिळकतीमध्ये त्रयस्थ समांचा हक्क हितसंबध प्रस्थापित करण्याच्य ग्यारीत आहेत तरी सदर जमीन मिळळतीबाब भामच्या अशिलांच्या संमतीशिवाय कोणीर्ह . जोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये तर

मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालयात, दिंडोशी, मुंबई येथील

अँड. राकेश नाना भोईर

केल्यास तो आमन्या अभिलांतर बंधनकार

ाहणार नाही हयाची कुपया नोंद घ्यावी

संक्षिप्त वाद क्र. २१५ सन २०२१ (दिवाणी प्रक्रिया, १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII नियम २ अन्वये)

बोरिवली विभाग

आयसीआयसीआय बँक लि. कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थपित आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ अंतर्गत बँक म्हणून परवानाधारक बँकिंग कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदा-३९०००७, गुजरात आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर्स, ४ था मजला, साऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१ येथे द्वारा तिचे कुळमुखत्यापत्र धारक श्री. राजेश चिंतामण वानखेडे, डेब्ट मॅनेजर, वय ४७ वर्ष, पेशा: नोकरी.

... वादी विरुध्द मानसिंगभाऊ अथुईबो चावंग वय ३८ वर्ष, पेशा: नोकरी, साई स्वप्न पुर्ती को-ऑप. सोसायटी लि., प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, नवी मुंबई-४००७०६. आणि येथे सध्दा

फ्लॅट क्र. २०१, प्लॉट क्र. ५५, प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल समोर, नवी मुंबई-४००७०६. कार्यालयाचा पत्ताः फुट्राडोस म्युझिक

सुबेंदर हाऊस, तळ मजला, हॉस्पिटलच्या पढ़े, गुलमोहर रोड, जेव्हीपीडी स्कीम, जुहू, अंधेरी पूर्व, मुंबई. .प्रतिवादी सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या प्रतिवादींद्वारे ११.०७.२०२२ रोजी स. ११.०० वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क. ५ मधील पीठासिन सन्मा. सत्र न्यायाधिश, श्री/सौ.--- यांचेसमोर प्रचलित होणार आहे:-

ए. सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन वसुली आणि किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून दर महा २९.८८% दराने त्यावरील पुढील व्याजासह येथील --- अशा दाव्याच्या तपशिलानुसार क्रेडिट कार्ड खात्याच्या अंतर्गत रु. २,३०,०२७.६१/-(रुपये दोन लाख तीस हजार सत्तावीस आणि एकसष्ट पैसे मात्र) ची रक्कम परत करण्यासाठी सदर सन्माननीय न्यायालयाच्या कार्यालयाला निर्देश द्यावेत:

बी. वरील विनंती (ए) नुसार अधि-अंतरिम अनुतोष; सी. खटल्याचा प्रकार आणि परिस्थितीनसा

अशा अन्य आणि पृढील अनुतोषांकरिता. सदर दिनांक १९ मे, २०२२

प्रबंधकांकरिता नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी. मे. भिडे ॲण्ड असोसिएटस वादींकरिता वकील

डी-९४, १५ वा रस्ता, प्लॉट क्र. १८७, चेंबूर, मुंबई-४०००७१.



<u>नोंदणीकृत कार्यालय</u>: दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, <u>शाखा कार्यालयः</u> दुकान क्र. ४ आणि ५ तळ मजला, इंडिया बुल्स मिंट ग्लॅंडिज्, अल्वारिस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४०० ६१०.

ई-लिलाव सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (सरफैसी ॲक्ट) २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तरतुदींन्वये ई-लिलावामार्फत विक्रीकरिता जाहीर सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत प्रुटान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील मिळकतीचा **कब्जा घेतला** आहे. विशेषतः कर्जदार आणि तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद खात्यामधील गहाण मिळकतीचा ऑनलाईन लिलाव (ई-लिलाव) हा येथील खालील विहित तारखेस ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने''

1 · ·										
अ.	कर्ज खाते क्रमांक	मूळ कर्जदार/	83-5	कब्जाची तारीख	रोजीस विद्यमान	मिळकतीच्या	राखीव किंमत	इसारा अनामत	ई-लिलावाची	बोली सादर करण्याची अंतिम तारीख,
क्र.		सह-कर्जदार/ हमीदारांचे	सूचनेची		उर्वरित थकबाकी	निरिक्षणाची तारीख	भा. रु. त	रक्कम (इअर)	तारीख आणि	वेळ आणि ठिकाण
		नाव	तारीख			आणि वेळ		भा. रु. त	वेळ	
8	४७५९९४४०००००१५	१) मे. धनलक्ष्मी कलेक्शन	१३.०६.२०२०	१९-१०-२०२०	रु. १०,०४,२७६/-	08-08-2022	₹.	₹.	०५-०७-	०४-०७-२०२२ ०५.३० पूर्वी
		तिचे प्रोप्रायटर			(रुपये दहा लाख चार	स.१० ते सायं ५	१०,२०,०००/-	१,२०,०००/-	२०२२	जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड,
		श्री. घिसुराम पुनाराम			हजार दोनशे शह्यात्तर	वा.	(रुपये दहा लाख	(रुपये एक लाख	@११.३०	दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला,
		चौधरी, द्वारे प्रतिनिधीत्व			मात्र)		वीस हजार मात्र)	वीस हजार मात्र)		इंडिया बुल्स मिंट ग्लॅडिज् अल्वारिस रोड,
		२) सौ. पुष्पा घिसुराम			२७/०५/२०२२					हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे
1		चौधरी.			रोजीस					पश्चिम-४००६१०

मिळकतीचे वर्णन/परिशिष्टः सर्वे क्र. २८, फ्लॅट क्र. १०५, पहिला मजला, ए-विंग, श्री एकवीरा दर्शन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. ५०-५० ढाबाजवळ, अनमोल गार्डन, पिसावली, कल्याण(प्), ठाणे-४२१३०६. धारक जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग मोजमापित क्षेत्र साधारण ३७५ चौ. फु मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे तत्वाने'' विकण्यात येतील. आणि ई-लिलाव ''ऑनलाईन'' करण्यात येतील. वरील सदर मिळकतीच्या खरेदीशी संबंधित सर्व प्रदान हे जना स्मॉल फायनान्स बँक च्या नावे करायचे आहे.

लिलाव वेबपोर्टल https://ianabank.auctiontiger.net येथे बँकेचे मान्यताप्राप्त सेवा परवठादार मे. ई-प्रोक्यअरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ऑक्शन टायगर) मार्फत करण्यात येईल. अधिक माहितीकरिता आणि तपशील. मदत. प्रक्रिया आणि ई-लिलाबाबरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता संभाव्य बोलीदार मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि. संपर्क क्र. ०९७२२७७८८२८/०७९-६८१३६८५४/५१, ५५, ५६, ईमेल आयडी: praveen.thevar@auctiontiger.net यांना संपर्क करु शकतात. ई-लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तीवरील तपशिलाकरिता आणि मिळकतीशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता कपया जना स्मॉल फायनान्स बँकेचे अधिकारी श्री. हारुन शेख (मोबा. क्र.: ८४२२९०५५४६) आणि श्री. कौशिक बग (मोबा क्र. ७०१९९४९०४०) यांना संपर्क करावा. प्राधिकृत अधिकाऱ्यांची योग्य माहिती आणि समज्तीप्रमाणे तेथे मिळकतीवर भार नाहीत. तथापी इच्छक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीचे नामधिकार, भारांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. अटी युक्त बोली स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर गहाण मिळकतीचा नियोजित ई-लिलाव करण्याबाबत वरील नावाचे कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सुध्दा सुचना आहे. कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सिध्दा सुचना आहे. नमूद रकमेसह तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च चुकता करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीचे विक्री करण्यात येईल आणि उर्वरित काहि असल्यास व्याज आणि खर्चासह वसल करण्यात येईल.

The spirit of Mumbai



स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलावासाठी जाहीर सूचना

दिनांक: ३०.०५.२०२२

ठिकाण : मुंबई

रोड आणि आडश्वर अपार्टमेंट. दक्षिण: शोभा पॅलेस

सूचना.

सिक्युरिटायञ्जेशन ऑण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्सिंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ऑक्ट) अंतर्गत **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड** (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊ<mark>सिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल)</mark> कॉपीरेट कार्यालय प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१५ (हरियाणा) आणि शाखा कार्यालय : आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६व्ही, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्टियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे - ४००६०४ कडे गहाण स्थाव भिळकतीची विक्री. ज्याअर्थी आपआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी '<mark>जे आहे जेथे आहे तत्याने'</mark> आणि जे आहे जसे आहे तत्याने' तिच्या विक्रीच्या हक्कासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेबट क्र. मधील ॲबटच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री चेचसाईट: www.bankeauctions.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्मस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

क्रोनल ऑफिस: मुंबई उपनगर, यशोमंगल प्लॉट क्र. ६३२ गांधी नाम लोक (-) गांधी नगर, बांद्रा (पू), मुंबई ४०००५१ दूरः ०२२-२६४०६७२२ मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे प

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ महाराष्ट

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरीता विक्री सूचना(जोडपत्र-IV-ए) ३०.०५.२०२२

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदींसह वाचत

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री

... सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, बँक

ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा सांपारिर्वेक/प्रत्यक्ष कब्जा (प्रयोज्य असेल ते) घेतला

होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, श्री. निखिल रविंद्र

मालकर आणि सौ. दीपाली एन मालकर यांच्याकडून बँक ऑफ महाराष्ट्रला येणे थकीत असलेल्या रु.

२८.४८.५२६.०० + न लावलेले व्याज आणि उपार्जित खर्च च्या वसलीसाठी १६.०६.२०२२ रोजी 'जसे

आहे जेथे आहे ' जसे आहे जे आहे ' आणि ' जे काही आहे तेथे आहे ' तत्त्वाने विकल्या जातील. राखीव

स्थावर मिळकतींचे संक्षिप्त वर्णन

फ्लॅट क्र. ३१५, ३ रा मजला, आचोळे अशोक नगर सीएचएसएल, प्लॉट क्र. ८, अशोक नगर, अचोळे

नालासोपारा (पूर्व) पालघर ४०१ २०९. **सीमाबद्ध: पूर्व:** फ्लॅट क्र. ३१४, **पश्चिम:** फ्लॅट क्र. ३१६, **उत्तर:**

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया बँकेच्या वेबसाईट "https://www.bankofmaha

rashtra.in/propsale.asp" मध्ये आणि तसेच ई-बीक्रय (www.ibapi.in) दिलेली लिंक पाहावी.

किंमत रु. १८,५०,०००/- आणि इसारा अनामत रक्कम रु. १,८५,०००/- .

कजदार/सह-कजदार/ हमीदारांचे नाव	मागणा सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकत/ तारण मत्तच वर्णन	सांकेतिक कब्जाची तारीख	राखाव किमत इ. १७,४०,८००/-	मिळकताच्या निरीक्षणाची तारीख
१. श्री. ओमप्रकाश मुनेश्वर जयस्वार २. श्री. संदीप ओमप्रकाश	०६-जाने-२०२२ रु. १८,९३,९०२/-	फ्लॅट क्र. २०२, २ऱ्या मजल्यावर, क्षेत्र मोजमापित ३५६.३६ चौ. फू., इमारत क्र. १६, पोद्दार नवजीवन, तानसा रोड	०८-एप्रिल-२०२२ दिनांक २६-मे-२०२२	(रुपये सतरा लाख चाळीस हजार आठशे फक्त)	०४-जुलै-२०२२ स. ११०० - दु. १४००
र. त्रा. सदाप आमप्रकारा जयस्वार ३. सौ. शकुंतला ओमप्रकाश जयस्वार	नऊशे दोन फक्त) जवळ, आ ४२१३०१, बोली वाढविण्याची रक्कम	जवळ, आटगाव पश्चिम, ठाणे, ४२१३०१, महाराष्ट्र, भारत धारक	रोजीस एकूण थकवाकी रु. १८,६८,३८७/- (रुपये अठरा लाख अडुसष्ट हजार तीनशे सत्त्याऐंशी फक्त)	इसारा अनामत रक्कम (इअर) रु. १,७४,०८०/- (रुपये एक लाख चौऱ्याहत्तर हजार ऍशी	इअरची अंतिम तारीख ०६-जुलै-२०२२ सायं. ५ पर्यंत.
(प्रॉस्पेक्ट क्र. ८८१७४७)		(सुपर बिल्ट अप क्षेत्र : ५१० चौ. फू.)			ई-लिलावाची तारीख/वेळ ०८-जुलै-२०२२ स. ११०० - द. १४००
					3

प्रदानाचे माध्यम : सर्व प्रदान हे गुरुग्राम येथे देय **'आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड'** च्या नावे डिमांड डाफ्ट द्वारे किंवा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्या . पशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नावः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४, डी) आयएफ कोड : SCBL0036025 किंवा पेमेंट लिंक: https://quickpay.iiflfinance.com

अटी आणि शर्ती:— १. ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तथार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे/सादर करणे

बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रककम मध्ये नमूर रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समामीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास समामीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.

यशस्वी बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारल्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निरिचत केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे.

खरेदीदाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि अस्तितात तर, ज्ञान प्रक्रा पुरस्क प्रकार का वाचारा अपना वाचारा वचनाका वचनाका वचनाका वचनाका वचनाका वचनाका वचनाक दसास इस अमृतिक खर्च, प्रमार भागचे आहेत. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट

https://www.bankeauctions.com आणि https://www.lifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवटादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर

त्तरवाल, नदा अक्या आण इन्तरतायाव्यर आनराइन अस्वानाकारा बारान्य स्व पुरवाल, इन्यरा आयश : support@manaucums.com स्वाट हम्यराइन नवर @72919811242526 बांग मिळकर्ताणी मंदीयत चीकरोमारात्री औ. विरत गाता @ 7330321217, इंमेल आयशे : वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मत्तेमध्ये असलेल्या घरात्री वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफए कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही.

पढ़े कर्जदारांना याद्वारे सचना देण्यात येते की. जर त्यांनी सदर वस्त घेवन जाण्यास कसर केली तर वरील सदर वस्त कायद्यानसार विकण्यात येतील. वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रद्द करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जह

करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल. . एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पढे ढकलणे/रद्द करण्याचा हक्क राखुन ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झ आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्यये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना कर्जदारांना निवदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांणिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्य

लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेः



एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड अडर्बन इन्व्हेस्टमेंट्स मॅनेजमेंट सोबत एक संयुक्त उपक्रम

नोंदणीकृत कार्यालय: एचडीएफसी हाउस, २रा मजला, एच. टी. पारेख मार्ग, १६५-१६६, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. फोन: ०२२ ६६३१ ६३३३ • फॅक्स: ०२२ ६६५८ ०२०३ ई-मेलः shareholders.relations@hdfcfund.com ● वेबसाईटः www.hdfcfund.com

23व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधी सूचना आणि माहिती

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि २१/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि १४ डिसेंबर २०२१ (एमसीए परिपत्रके), कंपनी कायदा, २०१३ मधील इतर लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम आणि सेबी . (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या व प्रगटिकरणाच्या आवश्यकता) नियम, २०९५ (लिस्टिंग नियमावली) अन्वये एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट . कंपनी लिमिटेड ('कंपनी') यांच्या सभासदांची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २९ जून २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) घेण्यात येईल.

वार्षिक अहवाल पाठविणे :

सदस्यांनी याची नोंद घ्यावी की, एमसीए परिपत्रकांनुसार आणि लिस्टिंग नियमावली अन्वये ज्यांचे ईमेलचे पत्ते कंपनीकडे किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपन्टस (डीपी) यांचेकडे नोंदविण्यात आले आहेत अशा सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविणाऱ्या सूचनेसोबत आर्थिक वर्ष २०२१–२२ चा वार्षिक अहवाल पाठविण्यात येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल येथे उपलब्ध असेलः

(i) कंपनीच्या वेबसाईटवर येथे www.hdfcfund.com

(ii) स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजे बीएसई लिमिटेड – <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड – <u>www.nseindia.com</u>

(iii) रजिस्ट्रार आणि कंपनीचे समभाग हस्तांतरण एजंट, मेसर्स केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (पुर्वीची केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड) यांची वेबसाईट https://evoting.kfintech.com.

२. ईमेलचे पत्ते नोंदविण्याची/सुधारणा करण्याची पद्धती :

छापील स्वरूपात समभाग धारण करणारे आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल ॲड्रेसेसची नोंदणी/सुधारणा केलेली नाही अशा सदस्यांना ताबडतोब त्याची नोंदणी/सुधारणा करण्यासाठी केफिनटेक यांचेकडे सेलेनियम बिल्डिंग, टॉवर-बी, प्लॉट क्रमांक ३१ व ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैदराबाद - ५०००३२, तेलंगणा येथे किंवा त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून einward.ris@kfintech.com येथे ईमेलद्वारे सहाय्यक दस्तऐवजांसह फॉर्म आयएसआर-१ मध्ये लेखी स्वरूपात कळविण्याची विनंती करण्यात येत आहे. डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल ॲड्रेसेसची नोंदणी/सुधारणा केलेली नाही अशा सदस्यांना त्यांच्या संबंधित डीपीकडे ई-मेल ॲड्रेसेसची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धती :

व्हीसी/ओएव्हीएम द्वारा सभेला उपस्थित राहणे आणि ई-मतदानाची पद्धती ह्यासंबंधी सूचना वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविणाऱ्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत, छापील स्वरूपात/डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्यांनी एकतर कंपनीपाशी किंवा संबंधित डीपीजपाशी त्यांचा ईमेलचा पत्ता नोंदविलेला नाही अशा सदस्यांसाठी ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासंबंधी तपशीलवार सूचना देण्यात आल्या आहेत. कृपया याची नोंद घ्यावी की ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी उपलब्ध असलेल्या ई-मतदान यंत्रणेच्या सहाय्याने ई-मतदान करू शकतील.

पाठवून कंपनीशी संपर्क साधावा.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १ जून २०२२

सदस्यांना याची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांच्या मंजुरीच्या अधीन राहून कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी समभाग ₹४२/- इतक्या लाभांशाची शिफारस केली आहे. सदस्यांनी लाभांशाला मंजुरी दिल्यास, २९ जून २०२२ रोजी निश्चित करण्यात आलेली वार्षिक सर्वसाधाण सभा झाल्यानंतरच्या दिवसापासून त्याचे पैसे देण्यात येतील. लिस्टिंग नियमातील, नियम ४२ आणि कंपनी कायद्यातील कलम ९१ व त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांतर्गत, ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांश, घोषित करण्यात आल्यास, तो मिळण्यास सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी, शनिवार, ११ जून २०२२ ते बुधवार, २९ जून २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) ह्या दरम्यान सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनीची समभाग हस्तांतरण पुस्तिका बंद राहतील.

सदस्यांना याची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे की, वित्तीय कायदा, २०२२ द्वारा सुधारित, आयकर कायदा, १९६१ चा पाठपुरावा करताना, सदस्यांच्या हातात पडणारी लाभांशाची रक्कम करपात्र असेल आणि सदस्यांना देण्यात येणाऱ्या लाभांशाच्या पैशातून कंपनीला लागू दराने स्त्रोतातून (टीडीएस) कर वजा करावा लागेल. लाभांशावरील टीडीएस संबंधी अधिक माहिती कंपनीच्या वेबसाईटवर https://www.hdfcfund.com/about-us/governance/dividend येथे

इलेक्ट्रॉनिक पद्धती लाभांश स्वीकारण्यासाठी बंधनकारक नोंदणीची पद्धती:

छापील स्वरूपात समभाग धारण करणारे आणि ज्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात लाभांश स्वीकारण्यासाठी त्यांच्या बँकेच्या खात्याच्या तपशीलाची नोंदणी/सुधारणा केलेली नाही अशा सदस्यांना बँकेच्या खात्यात सुधारणा करण्यासाठी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांचेकडे सहाय्यक दस्तऐवजांसह फॉर्म आयएसआर-१ सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. फॉर्म आयएसआर-१चा नमुना कंपनीच्या वेबसाईटवर https:// www.hdfcfund.com/information/forms-physical-shareholders येथे उपलब्ध आहे.

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, त्यांचे डिमॅट खाते असलेल्या संबंधित डीपी यांचेकडे त्यांच्या बँकेच्या तपशीलाची नोंद करण्याची/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ईमेलचा पत्ता किंवा बँकेच्या खात्याचा तपशील यांची नोंदणी/सुधारणा करण्यासंबंधी किंवा लाभांशावरील टीडीएस संबंधी कोणत्याही

चौकशीसाठी सदस्यांनी shareholders.relations@hdfcfund.com येथे किंवा einward.ris@kfintech.com येथे ईमेल एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड करिता

> सिल्विया फुर्ताडो कंपनी सचिव एसीएस: १७९७६